

January 16, 2021

To,  
Listing Department  
National Stock Exchange of India Limited  
Exchange Plaza, C-1, G Block,  
Bandra Kurla Complex,  
Bandra (East), Mumbai - 400 051.

Department of Corporate Service  
BSE Limited  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street,  
Mumbai - 400 001.

**Symbol: ANGELBRKG**

**Scrip Code: 543235**

**Sub: Newspaper Advertisement for Intimation of Board Meeting– Disclosure under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.**

Dear Sirs,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the newspaper advertisement for the publication of intimation of Board Meeting scheduled to be held on Thursday, January 28, 2021 to consider and approve the unaudited standalone and consolidated financial results for the quarter ended December 31, 2020 in the following newspapers:

1. Business Standard
2. Mumbai Lakshadeep

You are requested to take the same on records pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Thanking you,

**For Angel Broking Limited**

**Naheed Patel**  
**Company Secretary and Compliance Officer**



**CSO & Corporate Office:**

6th Floor, Akruti Star, Central Road,  
MIDC, Andheri (E) Mumbai-400 093.  
Tel: (022) 40003600 | Fax: (022) 39357699

**Regd Office:**

G-1, Akruti Trade Centre, MIDC, Road No-7,  
Andheri (E), Mumbai - 400 093.  
Tel: (022) 68070100 | Fax:(022) 68070107  
E-mail: [support@angelbroking.com](mailto:support@angelbroking.com),  
Website: [www.angelbroking.com](http://www.angelbroking.com)

**Angel Broking Limited**

CIN: U67120MH1996PLC101709  
SEBI Registration No Stock Broker: INZ000161534, CDSL: IN-  
DP-384-2018, PMS: INP000001546, Research Analyst:  
INH000000164, Investment Advisor: INA000008172, AMFI  
Regn. No. ARN-77404, PFRDA, Regn. No.-19092018.



# Govt teams up with RBI, e-lenders to crack down on fraud loan apps

Google says it has removed hundreds of personal-loan apps as they violated user safety policies

**SUBRATA PANDA, SANJAY KUMAR SINGH & ANUP ROY**  
Mumbai/New Delhi, 14 January

The Centre and state governments, Reserve Bank of India (RBI), big-tech firms and regulated digital lenders are coming together to crack down on fraud Chinese lending apps operating in the country with near impunity and wreaking havoc in the lives of borrowers.

On Thursday, Google said in a blog post that working on complaints by users and government agencies, it reviewed "hundreds of personal loan apps in India", and those that were found to violate its user safety policies "were immediately removed from its Play Store."

"We have asked developers of the remaining identified apps to demonstrate that they comply with local laws and regulations. Apps that fail to do so will be removed without notice. We will continue to assist the law enforcement agencies in their investigation of this issue," wrote Suzanne Frey, vice-president, product, Android Security and Privacy. Google's announcement came a day after the RBI constituted a committee to suggest ways to fight frauds and unscrupulous digital lending practices. Various states have also started to clamp down on these lenders, commonly known as "Chinese lending apps". But it would be wrong to assume that only Chinese nationals run these shady lending practices. Scores of Indians are involved, too.

A user just needs to download any app floated by such fraudsters and apply for instant loans. These apps are mainly concentrated on Google Play Store because of the reach and popularity of Android systems. If an app is flagged, it simply vanishes from the Play Store, only to be replaced by another one. But the underlying companies remain intact, and these are not small startups.

The *Hindu Business Line* (HBL) reported on December 23 that the Cyber Crime police of Hyderabad raided three

centres running such operations in Hyderabad, and two in Gurugram. These firms employed more than 1,100 tele-callers taking instructions, apparently from Chinese nationals operating from Jakarta, Indonesia.

The police raided Liufang Technologies, Hotful Technologies, Pinprint Technologies and Nabloom Technologies, all registered in Bengaluru. Their purpose was to "persuade, harass and intimidate loan defaulters at various stages", Commissioner of Police Anjani Kumar was quoted by the HBL in the story.

When the application is installed on the phone, it accesses various aspects of the smartphone. The user has to give access to the contact list, messages, and other vital information stored on the phone. The loans are instantly given. The Chinese apps can offer ₹500 to ₹50,000 at 100 per cent to 800 per cent interest rates for tenures of seven days to six months.

If there is a delay in repayment, or default, the tele-callers start harassing customers. There are persistent threats, not only to the borrowers but to those on their contact lists as well, especially family. If those tactics fail, recovery agents are sent. The agents, usually goons masking as finance company employees, rough up customers and snatch personal belongings.

According to a source in thick of fighting the menace, "apart from very deep-pocketed foreign nationals, there are hundreds of Indians involved. These companies don't borrow from banks but use their funds to lend. They are not registered with the RBI and don't maintain accounts with a single bank. Most of the time, the accounts where the money gets submitted is in the names of relatives or shell companies."

Besides, professional recovery agents' services have cropped up all across the country. "They are goons on hire. They don't work for one company but go by the lists given to them. If they recover the money, they earn fat com-



ILLUSTRATION BY BINAY SINHA

missions," said the person.

If foreign nationals are handling the operations, the money gets routed out of India through an elaborate web of shell companies, including through companies registered as infrastructure non-banking financial companies. Hawala routes are also regularly used, informed the source.

Digital lenders have come together to form bodies such as FinTech Association for Consumer Empowerment (FACE) and Digital Lending Association of India (DLAI) to fight the Chinese lending apps.

"During the pandemic, there was a flush of these lenders, having their roots in Indonesia, or China. They came out with multiple apps, which were being run by a group of 2-3 entities. Their strategy was to not build a brand so that they remain unnoticed on a larger scale. Since there was a demand for credit in the market, which was largely unmet,

we saw such lending platforms mushroom," said Madhusudan Ekambaram, chief executive and co-founder of personal loan platform KreditBee.

According to Anil Pinapala, founder and chief executive of Vivifi India Finance, when a lender is operating from outside the country, the enforcement actions have to be continuous. "There is a sense of responsibility on Google also. They have their policies and they have their mechanisms by which they try to regulate such apps. But previously they did not insist on making sure that lending apps have a valid licence. So, that was one of the deficiencies that Google had," Pinapala said.

Ranvir Singh, founder and managing director of digital lending platform Kissht, said there should be a framework on what personal information could be captured so that customer information cannot be used unscrupulously.

"A lot of these companies have a track record of doing similar things in Indonesia till the authorities clamped down on them. And, now, they are doing a similar thing in India. Most of them are operating out of China without being physically present here," Singh said.

It is difficult to close such operations altogether, experts said. The best way to safeguard against these practices is more education and self-awareness.

"At the time of taking the loan, ask yourself: Do I need this loan? Can I afford to repay it? Understand the interest rate, processing fee, and any other hidden charges that might be there. Are those charges acceptable to you," said Gaurav Chopra, founder and chief executive, IndiaLends, and executive member at DLAI.

"Think before giving any permissions to these applications or websites. Ask yourself: Why does the lender need these pieces of information at all for lending to me," Chopra said.

# Centre to track casual links to determine Covid vaccine liability

**SOHINI DAS & VINAY UMARJI**  
Mumbai/Ahmedabad, 14 January

As the inoculation drive begins around the country, the drug regulator's office is likely to conduct rolling reviews of any adverse event that may occur after a person has been vaccinated. While the vaccine makers are unlikely to have any indemnity from the government in case of an adverse event, the Central Drugs Standards Control Organisation (CDSCO) will investigate if there are any causal links between the adverse event and the vaccine.

"If a causal link is established, then the liability is of the manufacturer. The approval for the vaccines is according to the provisions of the New Drugs and Clinical Trials Rules, 2019, which comes under the Drugs and Cosmetics Act of 1940. In this act, there is a provision of compensation to the subject in case there is any serious adverse event in a trial subject which is linked to the investigational product," said a source close to the development.

Covaxin, the vaccine candidate from Bharat Biotech has been approved in 'clinical trial mode'. This means that the New Drugs and Clinical Trials Rules apply to the vaccine. During a recent press briefing, Krishna Ella, chairman and managing director of Bharat Biotech, had said the firm would take full responsibility of trial participants.

Balram Bhargava, director-general of the Indian Council of Medical Research (ICMR), has also said that restricted use of Covaxin in

## 'Covaxin safety established in phases 1 and 2'

In a package insert with Covaxin, Bharat Biotech has noted that the safety of the vaccine was established in phase 1 and phase 2 studies. It said that phase 1 clinical trials were conducted in India on 375 adults, and the most common local adverse event noted was pain at the site of injection. The other less common adverse events were dizziness, giddiness, tremor, sweating, cold, cough, and injection site swelling. It said that so far no vaccine-related adverse events have been noted in the ongoing phase 3 study.

clinical trial mode meant that beneficiaries will have to give consent and there will be regular follow up. Such persons will not receive the placebo.

As for Serum Institute of India's Covishield approval, the drug regulator has mentioned in conditions to be met that the firm has to submit an India-specific risk management plan, and also submit safety data on adverse events with due analysis every 15-days for the first two months. Thereafter, the monthly submission of data on adverse events is allowed.

A source, thus, clarified that serious adverse events will be closely monitored as none of the vaccines has a full marketing authorisation. "First, the vaccine maker has to submit data with due analysis, and then the CDSCO expert group investigates and

analyses the data to see if there is any causal link," the person said.

Meanwhile, state governments, too, have been asked by the Centre to oversee the vaccination drive and report the outcome to the health ministry. Gujarat's state immunisation officer Dr. Nayan Jani said they have been asked to monitor the vaccine recipients for 28-days before administering the second booster dose. "Hence, all reports will be sent to the ministry," he said.

The India situation is different from countries like the US where the Public Readiness and Emergency Preparedness Act was invoked to give legal protection to companies making or distributing the vaccines unless there is 'willful misconduct' by the company. Therefore, vaccine makers will not have to engage in legal battles for compensation unless 'willful misconduct' is proven.

"India is unlikely to indemnify the vaccine makers. It will monitor the adverse events and according to the New Rules of 2019, the vaccine maker has to submit periodic data. Only if a causal link is established for any adverse event, the vaccine maker may be held responsible," said a senior medico-legal expert. He also said that by making the act of vaccination 'voluntary' the government has also ensured that there is what we call 'implied consent' of the person who is taking the vaccine.

Vaccine makers will have to also distribute literature along with their vaccines educating everyone about known side effects.

# WPI inflation eases, but core spikes


**INDIVIAL DHASMANA**  
New Delhi, 13 January

In tandem with its retail counterpart, the wholesale inflation rate softened to a four-month low of 1.22 per cent in December. The inflation rate based on wholesale price index (WPI) was 1.55 per cent in November.

However, the core inflation rate — which does not include food and fuel items — rose to a two-year high of 4.2 per cent on metal and commodity prices, signaling the Monetary Policy Committee of the Reserve Bank of India may not go for a rate cut in February. This was despite the consumer price index (CPI)-based inflation rate declining to a 15-month low of 4.6 per cent.

There are diversionary trends in the inflation rates of food and manufactured items (sans processed food products). Food prices fell 1.61 per cent in December against an inflation rate of 2.72 per cent in the previous month.

Vegetables, which have recently seen a huge spike in the inflation rate, witnessed deflation of 13.2 per cent in



December. Onions saw prices dropping 55 per cent.

The fuel and power category continued to see a fall in prices even as liquefied petroleum gas (LPG) saw an inflation rate of 2.15 per cent against deflation of 4.38 per cent in November. The deflation in fuel and power declined to 8.72 per cent against 9.87 per cent.

Krupesh Thakkar, head of the department of financial markets at ITM B-School, said though the fuel inflation index is negative owing to the higher base of last year, on a month-on-month basis, it has gone up by 3.2 per cent, owing to a

steep rise in the prices of LPG, petrol and diesel. "This was expected as India's crude oil basket jumped 15 per cent (in volume terms) in December," he said.

Manufactured items saw the inflation rate jumping to 4.24 per cent, from 2.97 per cent in the previous month. However, processed food items in this category saw the inflation rate coming down to 4.89 per cent from 4.95 per cent.

Core inflation remained a matter of concern.

Aditi Nayar, principal economist at ICRA, said it injected concern regarding the trajectory of the WPI. She attributed this to higher commodity and metal prices as well as a rise in pricing power in line with the revival in global demand with the covid-19 vaccines roll-out.

"The surge in the core-WPI inflation has completely doused any lingering hope that the dip in the December CPI inflation would be adequate for rate easing to recommence in the upcoming policy review," Nayar said.

Sameer Narang, chief economist at Bank of Baroda, said of the 22 commodities in manufactured products, prices of 15 rose.

# Economy to suffer lasting damage from coronavirus crisis, says Fitch

Growth to slow to 6.5% a year over FY23 to FY26

**NIKUNJ OHRI**  
New Delhi, 14 January


The economy will suffer a "lasting" damage from the Covid-19 crisis after a strong rebound in financial year ending March 2022, with its growth slowing to around 6.5 per cent a year over FY23 to FY26, according to Fitch Ratings.

This would be due to a combination of supply-side scarring and demand-side constraints such as the weak state of the financial sector that will keep the gross domestic product (GDP) well below its pre-pandemic path, the ratings agency said.


The Covid-induced recession in India has been among the most severe in the world due to a stringent lockdown and limited direct fiscal support. "The economy is now in a recovery phase that will be further supported by the roll-



INDIA'S GDP PROJECTIONS



INDIA REAL GDP PATH



the health crisis has passed, the agency said.

"The current recession will leave lasting scars," it said. The crisis will mean lower investment growth for some years, and slower capital accumulation will be the main source of weaker supply-side growth, according to the agency.

The agency called lower investments as the "main potential growth dampener". The pandemic is set to weigh on capital expenditure for some years, feeding directly into a slower pace of capital deepening, it said.

Fitch Ratings projects a 14 per cent drop in investment in FY21, which would increase by 18 per cent in FY22 due to favourable base effects and easing of the health crisis. However, investment growth is expected to slow to around 6 per cent a year in the subsequent years, it said.

Investment demand will be dragged down by the need to repair balance sheets and shutting of firms. "Constrained credit supply amid a fragile financial system is another headwind to investment."

**pnb Housing Finance Limited**  
Ghar Ki Baat  
Regd. Office: 9th Floor Antriksh Bhawan, 22, K. G. Marg, New Delhi-110001  
Phone: 011-23445200, Email: investor.services@pnbhousing.com, Website: www.pnbhousing.com  
CIN NO.: L65922DL1988PLC033856

**NOTICE OF BOARD MEETING**  
Pursuant to Regulation 29 & 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, NOTICE is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on **Wednesday, January 27, 2021**, to inter alia, consider and take on record/approve the **Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and Nine Months ended December 31, 2020**. The said information is also available on the Company's website at [www.pnbhousing.com](http://www.pnbhousing.com) and on the website of the Stock Exchanges at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com).

For PNB Housing Finance Limited  
Sd/-  
Place : New Delhi  
Date : 14-01-2021  
Sanjay Jain  
Company Secretary and Head Compliance

**Angel Broking Angel Broking Limited**  
CIN: U67120MH1990PLC101709  
Regd. Office: G-1, Akruti Trade Centre, MIDC, Road No-7, Andheri (E), Mumbai - 400 093  
Tel: (022) 68070100 | Fax: (022) 68070107  
Corporate Office: 6th Floor, Akruti Star, Central Road, MIDC, Andheri (E) Mumbai-400 093.  
Tel: (022) 40003600 | Fax: (022) 39357699  
Website: [www.angelbroking.com](http://www.angelbroking.com) | Email: [investors@angelbroking.com](mailto:investors@angelbroking.com)

**NOTICE**  
Pursuant to Regulation 29 read along with Regulation 47 and other applicable regulations of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the meeting of the Board of Directors of Angel Broking Limited is scheduled to be held on Thursday, January 28, 2021 to consider and approve the unaudited standalone and consolidated financial results for the quarter ended December 31, 2020.

For Angel Broking Limited  
Sd/-  
Place: Mumbai  
Date: January 14, 2021  
Naheed Patel  
Company Secretary and Compliance Officer

**CHADHA PAPERS LIMITED**  
CIN: -L21012UP1990PLC011878  
REGISTERED OFFICE: - CHADHA ESTATE, NANITAL ROAD, BILASPUR - 244921 DISTT. RAMPUR (UP)  
TELEPHONE: - 9811113559  
EMAIL: CHADHAPAPERSLTD@GMAIL.COM, WEBSITE: WWW.CHADHAPAPERS.COM

Pursuant to Regulations 29(1)(a) of SEBI (LODR) Regulations 2015, notice is hereby given that a meeting of Board of Directors of Chadha Papers Limited will be held on Thursday, 21st January, 2021 at 05:30 P.M. at the registered office of the Company situated at Chadha Estate, Nanital Road, Bilaspur, Rampur-244921, Uttar Pradesh inter alia to consider, approve and take on record the Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) of the Company for the quarter ended 30th June, 2020 and quarter & six months ended 30th September, 2020.

Further, in continuation to our Intimation regarding closure of trading window for dealing in shares of the Company, we hereby inform you that pursuant to the Code of Conduct to Regulate, Monitor and Report Trading in Securities of the Company, the trading window for dealing in shares of the Company shall continue to remain closed till two days from the declaration of Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2020 and quarter & six months ended 30th September, 2020., for all the Designated Persons of the Company and their Immediate Relatives.

For Chadha Papers Limited  
Sd/-  
Place: Bilaspur (U.P.)  
Date : 14.01.2021  
(Amanbir Singh Sethi)  
Whole Time Director  
DIN-01015203

**Hindustan Unilever Limited**  
Registered Office: Unilever House, B. D. Sawant Marg, Chakala, Andheri East, Mumbai 400 099. CIN: L15140MH1933PLC002030,  
Web: [www.hul.co.in](http://www.hul.co.in), Email: [levercare.shareholder@unilever.com](mailto:levercare.shareholder@unilever.com),  
Tel: +91 22 5043 3000 / 5043 3070

**NOTICE**  
Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 27th January, 2021 through Audio-Visual means, inter-alia, to consider the unaudited standalone and consolidated financial results for the quarter ended 31st December, 2020.

For Hindustan Unilever Limited  
Dev Bajpai  
Executive Director,  
Legal and Corporate Affairs  
& Company Secretary  
Place : Mumbai  
Date : 14th January, 2021  
DIN : 00050516 / FCS No: F3354

The Notice is also available at Investor Relations section of the Company's website [www.hul.co.in](http://www.hul.co.in) and corporate announcement section of [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com)

**VALECHA ENGINEERING LIMITED**  
CIN: L74210MH1977PLC019535  
Regd Office: "Valecha Chambers", 4th Floor Plot No. B-6, Andheri New Link Road, Andheri (West), Mumbai-400 053.  
E-mail: [vijay.modi@valecha.in](mailto:vijay.modi@valecha.in), Website: [www.valecha.in](http://www.valecha.in)

**NOTICE**  
This Notice is published pursuant to the provisions of the Investor Education Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Amendment Rules, 2017 ("the IEPF Rules").

The rules inter-alia contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been claimed by the shareholder for 7 consecutive years to Investor Education Protection Fund (IEPF). Accordingly, all the underlying shares of the shareholders who have not claimed or encashed their dividend, declared by the company for the financial year 2012-13 are to be transferred to the Demat Account of the authority.

As per the IEPF Rules, the Company will adopt the following process for the purpose of effecting transfer of shares:

**If shares are held in demat mode:**

- The Company Secretary or the Authorized Person shall inform the respective depositories by way of corporate action for transfer of shares to the DEMAT Account of the Authority

By not claiming the dividend for the year 2012-13, the Company has transferred the unpaid dividend amount to IEPF pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and IEPF rules.

In the event valid claims are not received by the Registrar and Share Transfer Agent (RTA) of the Company, M/s. **TSR Darashaw Consultants Private Limited** at 6-10, Haji Moosa Patrawala Ind. House, 20, Dr. E. Moses Road, Near Famous Studio, Mahalaxmi, Mumbai - 400 011 or by the Company by **FEBRUARY 15, 2021** the Company shall take necessary action & steps towards transfer of the underlying shares to the IEPF DEMAT Account as aforesaid after **FEBRUARY 15, 2021** pursuant to the aforesaid rules which may please be noted.

Please note that the shares transferred to the IEPF, as mentioned above, may be claimed by the concerned members by making an online application in Form IEPF-5 to the IEPF Authority. A physical copy of the said application duly signed along with requisite documents enumerated in the said Form IEPF-5 shall be sent to the share Registrar and Transfer Agent for verification of their claim. The IEPF Rules and the application form (Form IEPF-5) are available on the website of the MCA [www.iepf.gov.in](http://www.iepf.gov.in)

By order of the Board of directors  
For Valecha Engineering Ltd.  
Sd/-  
Place : Mumbai  
Date : 14.01.2021  
Vijaykumar Modi  
Company Secretary & Legal



# लसीकरणासाठी पुणे जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण : जिल्हाधिकारी

पुणे, दि. १४ (हिंदुस्थान समाचार) : आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीच्या पहिल्या टप्प्यातील प्रत्यक्ष लसीकरणाला १६ जानेवारी २०२० रोजी सुरुवात होणार आहे. लसीकरणसाठी पुणे जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून संबंधित विभागांनी बिनचुक काम करून लसीकरण प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिव्याकोविड-१९ लसीकरण मोहिम जिल्हा कृतीदल समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदपूरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हेक्षण वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन खाडे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. सचिन एडके, ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. डॉ. देशमुख म्हणाले, १६ जानेवारी रोजी पहिला डोस देण्यात येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देखील वेळेत देण्याचे नियोजन करावे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण प्रक्रिया सुरळीतपणे राबवावी, असे सांगून डॉ. देशमुख म्हणाले, लसीकरण प्रक्रियेत सहभागी संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून लसीकरणाचे काम चोखपणे पार पाडावे. यासाठी सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार योग्य ती

कार्यवाही करावी. लस साठवणूक केंद्राच्या ठिकाणी विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावा, अशा सूचना करून विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी

सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदपूरकर यांनी लसीकरणासाठी करण्यात आलेल्या तयारीबाबत सविस्तर माहिती दिली.

**Angel Broking**  
**Angel Broking Limited**  
 CIN: U67120MH1996PLC101709  
 Regd. Office: G-1, Aekul Trade Centre, MIDC, Road No-7, Anchari (E), Mumbai - 400 093  
 Tel: (022) 68070101 | Fax: (022) 68070107  
 Corporate Office: 6th Floor, Aekul Star, Central Road, MIDC, Anchari (E) Mumbai-400 093.  
 Tel: (022) 40003600 | Fax: (022) 39357699  
 Website: www.angelbroking.com | Email: investors@angelbroking.com

**NOTICE**  
 Pursuant to Regulation 29 read along with Regulation 47 and other applicable regulations of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the meeting of the Board of Directors of Angel Broking Limited is scheduled to be held on Thursday, January 28, 2021 to consider and approve the unaudited standalone and consolidated financial results for the quarter ended December 31, 2020.

For Angel Broking Limited Sd/-  
 Naheeb Patel  
 Place: Mumbai Date: January 14, 2021  
 Company Secretary and Compliance Officer

**PUBLIC NOTICE**  
 सर्वसाधारण जनतेला यादारे कळविण्यात येते की, आमचे अशील श्री विकी प्रकाश इतरनी खालील परिचिपित मनुष्यमिळकत सदुनिका क्रमांक १०५, नवरा मजला, नीरज पार्क इमारत क्रमांक ४ ति. एच. एच. एल., वायले नगर, खडकपाटा, कल्याण पश्चिम कल्याण ४२२३०२ सदर मळकीचे मालक असून त्याचा वहीसही पत्ता - सदुनिका क्रमांक १०५, नवरा मजला, नीरज पार्क इमारत क्रमांक ४ ति. एच. एच. एल., वायले नगर, खडकपाटा, कल्याण पश्चिम कल्याण ४२२३०२ येथे वहात आहेत.

कोणत्याही व्यक्तीस किंवा व्यक्तींना सदर मळकीतील मळकीकरणा कोणत्याही दबा, हक्क, मालकी हक्क, आणि हितसंबंध असल्यास वारसा, गोदाण, विक्री, बंधीस, भाडेपट्टा, धारारिकार, विश्वस्त, गोदणी, निवासी हक्क, सुविधाधिकार, कृत्र वहावट, भाडे कर, किंवा याविषयात कोणत्याही प्रकारच्या मार्ग सारले ओडकले जाणव्या लिखित स्वरुपात तिकाने स्वाक्षरीकरणा आमचे कळविण्यात येते आणि असाहित्य वृत्ति १४९, २, ग्रीम मॉल, लाल बहादूर शास्त्री मार्ग, भांगूर पश्चिम मुंबई-४०००७९ येथे दिनांकासम (२४) दिवसात कळवावे, करार केवळस कोठेही असे वया किंवा वया सोडून दिव्याचे आणि त्याच्याचे मानले जाऊन आणि कोणत्याही संबंधितांविषयाय प्रतिक्रियेस वाटाघाटी करी जाऊन.

मिळतीतील वर्णन  
 सदुनिका क्रमांक १०५, नवरा मजला, शेखवट ७४५ चौ. फूट चर्चई क्षेत्र, 'नीरज पार्क इमारत क्रमांक ४ ति. एच. एच. एल.' वायले नगर, खडकपाटा, कल्याण पश्चिम कल्याण ४२२३०२, सदर इमारत सर्व क्रमांक २८/४९, ४९, ५०, ५१, ५२, ५३, ५४, ५५, ५६, ५७, ५८, ५९, ६०, ६१, ६२, ६३, ६४, ६५, ६६, ६७, ६८, ६९, ७०, ७१, ७२, ७३, ७४, ७५, ७६, ७७, ७८, ७९, ८०, ८१, ८२, ८३, ८४, ८५, ८६, ८७, ८८, ८९, ९०, ९१, ९२, ९३, ९४, ९५, ९६, ९७, ९८, ९९, १००, १०१, १०२, १०३, १०४, १०५, १०६, १०७, १०८, १०९, ११०, १११, ११२, ११३, ११४, ११५, ११६, ११७, ११८, ११९, १२०, १२१, १२२, १२३, १२४, १२५, १२६, १२७, १२८, १२९, १३०, १३१, १३२, १३३, १३४, १३५, १३६, १३७, १३८, १३९, १४०, १४१, १४२, १४३, १४४, १४५, १४६, १४७, १४८, १४९, १५०, १५१, १५२, १५३, १५४, १५५, १५६, १५७, १५८, १५९, १६०, १६१, १६२, १६३, १६४, १६५, १६६, १६७, १६८, १६९, १७०, १७१, १७२, १७३, १७४, १७५, १७६, १७७, १७८, १७९, १८०, १८१, १८२, १८३, १८४, १८५, १८६, १८७, १८८, १८९, १९०, १९१, १९२, १९३, १९४, १९५, १९६, १९७, १९८, १९९, २००, २०१, २०२, २०३, २०४, २०५, २०६, २०७, २०८, २०९, २१०, २११, २१२, २१३, २१४, २१५, २१६, २१७, २१८, २१९, २२०, २२१, २२२, २२३, २२४, २२५, २२६, २२७, २२८, २२९, २३०, २३१, २३२, २३३, २३४, २३५, २३६, २३७, २३८, २३९, २४०, २४१, २४२, २४३, २४४, २४५, २४६, २४७, २४८, २४९, २५०, २५१, २५२, २५३, २५४, २५५, २५६, २५७, २५८, २५९, २६०, २६१, २६२, २६३, २६४, २६५, २६६, २६७, २६८, २६९, २७०, २७१, २७२, २७३, २७४, २७५, २७६, २७७, २७८, २७९, २८०, २८१, २८२, २८३, २८४, २८५, २८६, २८७, २८८, २८९, २९०, २९१, २९२, २९३, २९४, २९५, २९६, २९७, २९८, २९९, ३००, ३०१, ३०२, ३०३, ३०४, ३०५, ३०६, ३०७, ३०८, ३०९, ३१०, ३११, ३१२, ३१३, ३१४, ३१५, ३१६, ३१७, ३१८, ३१९, ३२०, ३२१, ३२२, ३२३, ३२४, ३२५, ३२६, ३२७, ३२८, ३२९, ३३०, ३३१, ३३२, ३३३, ३३४, ३३५, ३३६, ३३७, ३३८, ३३९, ३४०, ३४१, ३४२, ३४३, ३४४, ३४५, ३४६, ३४७, ३४८, ३४९, ३५०, ३५१, ३५२, ३५३, ३५४, ३५५, ३५६, ३५७, ३५८, ३५९, ३६०, ३६१, ३६२, ३६३, ३६४, ३६५, ३६६, ३६७, ३६८, ३६९, ३७०, ३७१, ३७२, ३७३, ३७४, ३७५, ३७६, ३७७, ३७८, ३७९, ३८०, ३८१, ३८२, ३८३, ३८४, ३८५, ३८६, ३८७, ३८८, ३८९, ३९०, ३९१, ३९२, ३९३, ३९४, ३९५, ३९६, ३९७, ३९८, ३९९, ४००, ४०१, ४०२, ४०३, ४०४, ४०५, ४०६, ४०७, ४०८, ४०९, ४१०, ४११, ४१२, ४१३, ४१४, ४१५, ४१६, ४१७, ४१८, ४१९, ४२०, ४२१, ४२२, ४२३, ४२४, ४२५, ४२६, ४२७, ४२८, ४२९, ४३०, ४३१, ४३२, ४३३, ४३४, ४३५, ४३६, ४३७, ४३८, ४३९, ४४०, ४४१, ४४२, ४४३, ४४४, ४४५, ४४६, ४४७, ४४८, ४४९, ४५०, ४५१, ४५२, ४५३, ४५४, ४५५, ४५६, ४५७, ४५८, ४५९, ४६०, ४६१, ४६२, ४६३, ४६४, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४६९, ४७०, ४७१, ४७२, ४७३, ४७४, ४७५, ४७६, ४७७, ४७८, ४७९, ४८०, ४८१, ४८२, ४८३, ४८४, ४८५, ४८६, ४८७, ४८८, ४८९, ४९०, ४९१, ४९२, ४९३, ४९४, ४९५, ४९६, ४९७, ४९८, ४९९, ५००, ५०१, ५०२, ५०३, ५०४, ५०५, ५०६, ५०७, ५०८, ५०९, ५१०, ५११, ५१२, ५१३, ५१४, ५१५, ५१६, ५१७, ५१८, ५१९, ५२०, ५२१, ५२२, ५२३, ५२४, ५२५, ५२६, ५२७, ५२८, ५२९, ५३०, ५३१, ५३२, ५३३, ५३४, ५३५, ५३६, ५३७, ५३८, ५३९, ५४०, ५४१, ५४२, ५४३, ५४४, ५४५, ५४६, ५४७, ५४८, ५४९, ५५०, ५५१, ५५२, ५५३, ५५४, ५५५, ५५६, ५५७, ५५८, ५५९, ५६०, ५६१, ५६२, ५६३, ५६४, ५६५, ५६६, ५६७, ५६८, ५६९, ५७०, ५७१, ५७२, ५७३, ५७४, ५७५, ५७६, ५७७, ५७८, ५७९, ५८०, ५८१, ५८२, ५८३, ५८४, ५८५, ५८६, ५८७, ५८८, ५८९, ५९०, ५९१, ५९२, ५९३, ५९४, ५९५, ५९६, ५९७, ५९८, ५९९, ६००, ६०१, ६०२, ६०३, ६०४, ६०५, ६०६, ६०७, ६०८, ६०९, ६१०, ६११, ६१२, ६१३, ६१४, ६१५, ६१६, ६१७, ६१८, ६१९, ६२०, ६२१, ६२२, ६२३, ६२४, ६२५, ६२६, ६२७, ६२८, ६२९, ६३०, ६३१, ६३२, ६३३, ६३४, ६३५, ६३६, ६३७, ६३८, ६३९, ६४०, ६४१, ६४२, ६४३, ६४४, ६४५, ६४६, ६४७, ६४८, ६४९, ६५०, ६५१, ६५२, ६५३, ६५४, ६५५, ६५६, ६५७, ६५८, ६५९, ६६०, ६६१, ६६२, ६६३, ६६४, ६६५, ६६६, ६६७, ६६८, ६६९, ६७०, ६७१, ६७२, ६७३, ६७४, ६७५, ६७६, ६७७, ६७८, ६७९, ६८०, ६८१, ६८२, ६८३, ६८४, ६८५, ६८६, ६८७, ६८८, ६८९, ६९०, ६९१, ६९२, ६९३, ६९४, ६९५, ६९६, ६९७, ६९८, ६९९, ७००, ७०१, ७०२, ७०३, ७०४, ७०५, ७०६, ७०७, ७०८, ७०९, ७१०, ७११, ७१२, ७१३, ७१४, ७१५, ७१६, ७१७, ७१८, ७१९, ७२०, ७२१, ७२२, ७२३, ७२४, ७२५, ७२६, ७२७, ७२८, ७२९, ७३०, ७३१, ७३२, ७३३, ७३४, ७३५, ७३६, ७३७, ७३८, ७३९, ७४०, ७४१, ७४२, ७४३, ७४४, ७४५, ७४६, ७४७, ७४८, ७४९, ७५०, ७५१, ७५२, ७५३, ७५४, ७५५, ७५६, ७५७, ७५८, ७५९, ७६०, ७६१, ७६२, ७६३, ७६४, ७६५, ७६६, ७६७, ७६८, ७६९, ७७०, ७७१, ७७२, ७७३, ७७४, ७७५, ७७६, ७७७, ७७८, ७७९, ७८०, ७८१, ७८२, ७८३, ७८४, ७८५, ७८६, ७८७, ७८८, ७८९, ७९०, ७९१, ७९२, ७९३, ७९४, ७९५, ७९६, ७९७, ७९८, ७९९, ८००, ८०१, ८०२, ८०३, ८०४, ८०५, ८०६, ८०७, ८०८, ८०९, ८१०, ८११, ८१२, ८१३, ८१४, ८१५, ८१६, ८१७, ८१८, ८१९, ८२०, ८२१, ८२२, ८२३, ८२४, ८२५, ८२६, ८२७, ८२८, ८२९, ८३०, ८३१, ८३२, ८३३, ८३४, ८३५, ८३६, ८३७, ८३८, ८३९, ८४०, ८४१, ८४२, ८४३, ८४४, ८४५, ८४६, ८४७, ८४८, ८४९, ८५०, ८५१, ८५२, ८५३, ८५४, ८५५, ८५६, ८५७, ८५८, ८५९, ८६०, ८६१, ८६२, ८६३, ८६४, ८६५, ८६६, ८६७, ८६८, ८६९, ८७०, ८७१, ८७२, ८७३, ८७४, ८७५, ८७६, ८७७, ८७८, ८७९, ८८०, ८८१, ८८२, ८८३, ८८४, ८८५, ८८६, ८८७, ८८८, ८८९, ८९०, ८९१, ८९२, ८९३, ८९४, ८९५, ८९६, ८९७, ८९८, ८९९, ९००, ९०१, ९०२, ९०३, ९०४, ९०५, ९०६, ९०७, ९०८, ९०९, ९१०, ९११, ९१२, ९१३, ९१४, ९१५, ९१६, ९१७, ९१८, ९१९, ९२०, ९२१, ९२२, ९२३, ९२४, ९२५, ९२६, ९२७, ९२८, ९२९, ९३०, ९३१, ९३२, ९३३, ९३४, ९३५, ९३६, ९३७, ९३८, ९३९, ९४०, ९४१, ९४२, ९४३, ९४४, ९४५, ९४६, ९४७, ९४८, ९४९, ९५०, ९५१, ९५२, ९५३, ९५४, ९५५, ९५६, ९५७, ९५८, ९५९, ९६०, ९६१, ९६२, ९६३, ९६४, ९६५, ९६६, ९६७, ९६८, ९६९, ९७०, ९७१, ९७२, ९७३, ९७४, ९७५, ९७६, ९७७, ९७८, ९७९, ९८०, ९८१, ९८२, ९८३, ९८४, ९८५, ९८६, ९८७, ९८८, ९८९, ९९०, ९९१, ९९२, ९९३, ९९४, ९९५, ९९६, ९९७, ९९८, ९९९, १०००, १००१, १००२, १००३, १००४, १००५, १००६, १००७, १००८, १००९, १०१०, १०११, १०१२, १०१३, १०१४, १०१५, १०१६, १०१७, १०१८, १०१९, १०२०, १०२१, १०२२, १०२३, १०२४, १०२५, १०२६, १०२७, १०२८, १०२९, १०३०, १०३१, १०३२, १०३३, १०३४, १०३५, १०३६, १०३७, १०३८, १०३९, १०४०, १०४१, १०४२, १०४३, १०४४, १०४५, १०४६, १०४७, १०४८, १०४९, १०५०, १०५१, १०५२, १०५३, १०५४, १०५५, १०५६, १०५७, १०५८, १०५९, १०६०, १०६१, १०६२, १०६३, १०६४, १०६५, १०६६, १०६७, १०६८, १०६९, १०७०, १०७१, १०७२, १०७३, १०७४, १०७५, १०७६, १०७७, १०७८, १०७९, १०८०, १०८१, १०८२, १०८३, १०८४, १०८५, १०८६, १०८७, १०८८, १०८९, १०९०, १०९१, १०९२, १०९३, १०९४, १०९५, १०९६, १०९७, १०९८, १०९९, ११००, ११०१, ११०२, ११०३, ११०४, ११०५, ११०६, ११०७, ११०८, ११०९, १११०, ११११, १११२, १११३, १११४, १११५, १११६, १११७, १११८, १११९, ११२०, ११२१, ११२२, ११२३, ११२४, ११२५, ११२६, ११२७, ११२८, ११२९, ११३०, ११३१, ११३२, ११३३, ११३४, ११३५, ११३६, ११३७, ११३८, ११३९, ११४०, ११४१, ११४२, ११४३, ११४४, ११४५, ११४६, ११४७, ११४८, ११४९, ११५०, ११५१, ११५२, ११५३, ११५४, ११५५, ११५६, ११५७, ११५८, ११५९, ११६०, ११६१, ११६२, ११६३, ११६४, ११६५, ११६६, ११६७, ११६८, ११६९, ११७०, ११७१, ११७२, ११७३, ११७४, ११७५, ११७६, ११७७, ११७८, ११७९, ११८०, ११८१, ११८२, ११८३, ११८४, ११८५, ११८६, ११८७, ११८८, ११८९, ११९०, ११९१, ११९२, ११९३, ११९४, ११९५, ११९६, ११९७, ११९८, ११९९, १२००, १२०१, १२०२, १२०३, १२०४, १२०५, १२०६, १२०७, १२०८, १२०९, १२१०, १२११, १२१२, १२१३, १२१४, १२१५, १२१६, १२१७, १२१८, १२१९, १२२०, १२२१, १२२२, १२२३, १२२४, १२२५, १२२६, १२२७, १२२८, १२२९, १२३०, १२३१, १२३२, १२३३, १२३४, १२३५, १२३६, १२३७, १२३८, १२३९, १२४०, १२४१, १२४२, १२४३, १२४४, १२४५, १२४६, १२४७, १२४८, १२४९, १२५०, १२५१, १२५२, १२५३, १२५४, १२५५, १२५६, १२५७, १२५८, १२५९, १२६०, १२६१, १२६२, १२६३, १२६४, १२६५, १२६६, १२६७, १२६८, १२६९, १२७०, १२७१, १२७२, १२७३, १२७४, १२७५, १२७६, १२७७, १२७८, १२७९, १२८०,